

## EXPRESS LASIKARAN WINDOW

### प्रेस नोट

**विषय: भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्यामार्फत “Express Lasikaran Window” या मोहिमेची सुरुवात**

माननीय संपादक,

माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आणि विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्यात दररोज एक लाख लसीकरणाचे लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच भारतीय जैन संघटना (BJS), फोर्स मोटर्स व PPCR हे सर्वजण वेगाने कामास लागले आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या शासकीय दवाखान्यातील ४० लसीकरण केंद्रांना, बीजेएस आणि फोर्स मोटर्स लिमीटेड यांच्या कडून लसीकरण सुरुळीत व्हावे म्हणून सहकार्य केले जात आहे. पुणे शहराची लोकसंख्या खूप जास्त आहे शिवाय IT, Automobiles, Industries आणि Private Universities, इ. मोठमोठ्या संस्थाही शहरात खूप आहेत, ज्यांच्याकडे हजारोनी कर्मचारी कार्य करित आहेत. अशा सर्व मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी बीजेएस आणि फोर्स मोटर्स लिमीटेड यांनी “Express Lasikaran Window” या मोहिमेची संकल्पना मांडली आहे, ज्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. याद्वारे ज्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे वय ४५वर्षापेक्षा अधिक आहे, अशा कर्मचाऱ्यांचे लसीकरण विनामूल्य आणि त्वरित करून घेता येईल. त्यासाठी अशा कंपन्यांनी खालील बाबतीत शासकीय दवाखान्यांना मनुष्यबळांचे सहकार्य करावे.

#### अपेक्षित सहकार्य:

- लसीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये Data Entry Operator आणि Laptop पुरवावेत. (कमीतकमी एक महिन्यासाठी एक Data Entry Operator उपलब्ध करून द्यावा.)
- लसीकरणासाठी नर्सस स्टाफ उपलब्ध करून द्यावा . (यासाठी करार पद्धतीने नर्सस मिळतात. किमान एक नर्स कमीतकमी एक महिन्यासाठी तरी उपलब्ध करून द्यावी.)
- Crowd Management व Social Distancing Maintain करण्यासाठी आपल्या कंपनीच्या स्टाफपैकी एक/दोन व्यक्ती उपलब्ध करून द्याव्यात.
- जर कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी चहापाणी/नाशत्याची व्यवस्था करणार असतील तर, तिथे लसीकरणासाठी आलेल्या इतर लोकांसाठीसुद्धा तीच व्यवस्था त्यांनी करावी म्हणजे समानता राखली जाईल.

अशा पद्धतीने प्रशासनाच्या लसीकरणाच्या या महायज्ञामध्ये प्रत्येक कंपन्यांनी योगदान दिले तरच हा यज्ञ पूर्ण होऊ शकेल. ज्या कंपन्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

#### पत्ता :

भारतीय जैन संघटना,  
मुत्था चेंबर्स २, आठवा मजला,  
सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, पुणे ४११०१६.

#### संपर्कव्यक्ति :

प्रकल्प समन्वयक - श्री. विपुल फडतरे  
मोबाईल क्रमांक-८३२९१६१२७५  
इमेल आईडी -expresslasikaran@bjsindia.org

